

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे दि 25/01/2019 शुक्रवार रोजी आयोजन करण्यात आलेले होते. अशा प्रकारची परीषद भुसावळ शहर व परीसरात चौथ्यांदा आयोजित केलेली होती. या परीषदेत सुमारे ४० ते ५० संशोधक प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यात संगणक व माहिती तंत्रज्ञानातील नवीन विचार प्रवाह या विषयावर सखोल असे विवेचन उपस्थित संशोधकांनी केले. तसेच २० संशोधकांनी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले.

या परीषदेचे उदघाटन प्रा. डॉ. बी.व्ही. पवार (संचालक स्कुल ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस क.ब.चौ. उ.म.वि. जळगांव) यांनी केले असून अध्याक्षस्थानी मा. मोहनभाऊ फालक (अध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ) हे होते तर प्रमुख उपस्थिती मा. श्री. विष्णूभाऊ चौधरी(सेक्रेटरी ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ) प्राचार्य डॉ. मिनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस.व्ही. पाटील आयोजन समिती सचिव प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांची लाभली. ही परीषद एकूण तिन सत्रात संपन्न झाली.

प्राथम सत्रात प्रा. डॉ. बी.व्ही.पवार यांची बीजभाषण सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत झाले. बीजभाषणात प्रा. डॉ. बी. व्ही. पवार हे इमर्जिंग ट्रेड्स इन कॉम्प्युटर सायन्स ऑन्ड इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिसर्च या विषयावर सविस्तर व अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले.

द्वितीय सत्र १२.३० ते ४.०० या वेळेत संपन्न झाले असून याची दोन भागात विभागणी केली होती त्या A-36, VLab, यात संशोधक शोधनिबंधाचे वाचन केले.

तिसरे व परीषदेचे समारोपाचे शेवटचे सत्र दुपारी ४.०० ते ५.०० या वेळेत संपन्न झाले. त्यासाठी प्रा. ई.जी.नेहेते (सिनेटसदस्य क.ब.चौ. उ.म.वि. जळगांव) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. एम. व्ही. वायकोळे उपस्थित होते. मान्यवरांनी सहभागी संशोधक प्राध्यापक. संशोधक विद्यार्थी यांना प्रमाण पत्र वाटप केले.

या संपूर्ण परीषदेचे संयोजक प्राचार्य डॉ. एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य व परिषदेचे समन्वयक डॉ. बी.एच.बऱ्हाटे, आयोजन समिती सचिव प्रा. स्वाती फालक. व सर्व संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक पीरश्रम घेऊन यशस्वीरीत्या पार पाडली.